

भारतीय वन सेवेतील संवर्ग पुनर्विलोकनाच्या अनुषंगाने श्रेणीवाढ/श्रेणी अवनत तसेच पदनामांमध्ये बदल झालेल्या पदांबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: एएफओ-१०१३/प्र.क्र.-२४१/फ-७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
तारीख: १५ ऑक्टोबर, २०१६

वाचा: -

भारत सरकार, कार्मिक, लोक शिकायत तथा पेन्शन मंत्रालय, नवी दिल्ली यांची अधिसूचना क्रमांक:१६०१६/०१/२०१६-एआयएस-॥(ए), दिनांक १२ ऑगस्ट, २०१६.

प्रस्तावना: -

भारतीय वन सेवा (संवर्ग) नियम, १९६६ च्या नियम क्रमांक ४ (२) अन्वये भारतीय वन सेवा (संवर्ग पद संख्या विनियमन) विनियम १९६६ मध्ये संदर्भाधीन अधिसूचनेन्वये भारतीय वन सेवेतील राज्यात कार्यरत असलेली काही पदे श्रेणी उन्नत तसेच श्रेणी अवनत करण्यात आली आहेत. तर काही पदांच्या पदनामात बदल झालेला आहे. सदर प्रमाणे पदनामांमध्ये झालेल्या बदलांचा तपशिल सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

भारतीय वन सेवा (संवर्ग) नियम, १९६६ च्या नियम क्रमांक ४ (२) अन्वये भारतीय वन सेवा (संवर्ग पद संख्या विनियमन) विनियम १९६६ मध्ये संदर्भाधीन अधिसूचनेन्वये भारतीय वन सेवेतील राज्यात कार्यरत असलेल्या पदांपैकी श्रेणी उन्नत तसेच श्रेणी अवनत करण्यात आलेल्या पदांचा तपशिल खालिलप्रमाणे आहेत:-

अ.क्र.	पूर्वीचे पदनाम	सुधारित पदनाम
१	प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महासंचालक (सामाजिक वनीकरण), महाराष्ट्र राज्य, पुणे	प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), महाराष्ट्र राज्य, पुणे
२	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ठ वनोपज, संनियंत्रण व मुल्यांकन), नागपूर	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ठ वनोपज), नागपूर
३	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा अपर महासंचालक (संनियंत्रण व मुल्यांकन), सामाजिक वनीकरण, पुणे	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्यालय (सामाजिक वनीकरण), पुणे

४	मुख्य वनसंरक्षक (योजना व व्यवस्थापन-वन्यजीव), नागपूर	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (योजना व व्यवस्थापन) (वन्यजीव), नागपूर
५	प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन), नागपूर	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन), नागपूर
६	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्य आयोजना), पूर्व नागपूर	मुख्य वनसंरक्षक (कार्य आयोजना), पूर्व नागपूर
७	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संसाधन उपयोग), नागपूर	मुख्य वनसंरक्षक (संसाधन उपयोग), नागपूर
८	मुख्य वनसंरक्षक (संयुक्त वन व्यवस्थापन, नियोजन व विकास), नागपूर	मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), नागपूर
९	मुख्य वनसंरक्षक व उप महासंचालक (सामाजिक वनीकरण), नागपूर	वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), नागपूर
१०	मुख्य वनसंरक्षक व उप महासंचालक (सामाजिक वनीकरण), अमरावती	वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), अमरावती
११	मुख्य वनसंरक्षक व उप महासंचालक (सामाजिक वनीकरण), औरंगाबाद	वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), औरंगाबाद
१२	मुख्य वनसंरक्षक व उप महासंचालक (सामाजिक वनीकरण), नाशिक	वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), नाशिक
१३	मुख्य वनसंरक्षक व उप महासंचालक (सामाजिक वनीकरण), पुणे	वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), पुणे
१४	मुख्य वनसंरक्षक व उप महासंचालक (सामाजिक वनीकरण), ठाणे	वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), ठाणे
१५	उपसंचालक (वने), दक्षता व भ्रष्टाचार निर्मूलन, मुंबई	उप वनसंरक्षक (कांदळवने), मुंबई
१६	वनसंरक्षक (कार्य आयोजना), पुणे	उप वनसंरक्षक (कार्य आयोजना), पुणे
१७	वनसंरक्षक (वन्यजीव), ठाणे	उप वनसंरक्षक (वन्यजीव), ठाणे
१८	वनसंरक्षक (कार्य आयोजना), कोल्हापूर	उप वनसंरक्षक (कार्य आयोजना), कोल्हापूर
१९	वनसंरक्षक (कार्य आयोजना), चंद्रपूर	उप वनसंरक्षक (कार्य आयोजना), चंद्रपूर
२०	वनसंरक्षक (कार्य आयोजना), गडचिरोली	उप वनसंरक्षक (कार्य आयोजना), गडचिरोली

२१	वनसंरक्षक (कार्य आयोजना), धुळे	उप वनसंरक्षक (कार्य आयोजना), धुळे
२२	वनसंरक्षक (कार्य आयोजना), यवतमाळ	उप वनसंरक्षक (कार्य आयोजना), यवतमाळ
२३	विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), चांदोली-कोयना अभयारण्य, कोल्हापूर	उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर स्थित कराड
२४	उप वनसंरक्षक (वन्यजीव), अकोला	विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), अकोला
२५	उप वनसंरक्षक (वन्यजीव), औरंगाबाद	विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), औरंगाबाद
२६	उप वनसंरक्षक (मुल्यांकन), नागपूर	विभागीय वन अधिकारी (मुल्यांकन), नागपूर
२७	उप वनसंरक्षक (प्रादेशिक), परभणी	विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक), परभणी

सदर पदनाम बदलाच्या अनुषंगाने महालेखापाल कार्यालय व संचालक, लेखा व कोषागार कार्यालय, मुंबई यांच्याशी आहरण व संवितरण अधिकाऱ्याच्या सांकेतांक क्रमांकाबाबत पत्रव्यवहार करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०१५१६१६१४६३१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुनिल हंजे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.मंत्री (वने) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.राज्यमंत्री (वने) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा.मुख्य सचिव यांचे उपसचिव, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई.
६. प्रधान सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.

७. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. सचिव (वने) यांचे स्विय सहायक.
९. मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) यांचे स्विय सहायक.
१०. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर.
११. प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), महाराष्ट्र राज्य, पुणे
१२. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) महाराष्ट्र राज्य, नागपूर.
१३. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ठ वनोपज), नागपूर
१४. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनिकरण), पुणे
१५. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (योजना-व्यवस्थापन व वन्यजीव), नागपूर
१६. मुख्य वनसंरक्षक (संसाधन उपयोग), नागपूर
१७. मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), नागपूर
१८. वनसंरक्षक (सामजिक वनीकरण), नागपूर/औरंगाबाद/नाशिक/पुणे/ठाणे.
१९. उप वनसंरक्षक (कांदळवने), मुंबई
२०. उप वनसंरक्षक (वन्यजीव), ठाणे
२१. उप वनसंरक्षक (कार्य आयोजना), पुणे/कोल्हापूर/चंद्रपूर/गडचिरोली/धुळे/यवतमाळ.
२२. उप वनसंरक्षक (प्रादेशिक), सांगली
२३. उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र संरक्षित क्षेत्र, कोल्हापूर
२४. विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), अकोला/ औरंगाबाद
२५. विभागीय वन अधिकारी (मुल्यांकन), नागपूर
२६. विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक), परभणी
२७. संचालक, लेखा व कोषागार कार्यालय, मुंबई
२८. महालेखापाल १/२, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
२९. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
३०. जिल्हा कोषागार अधिकारी,
३१. सहाय्यक संचालक, भा.व.से.(लेखा) कक्ष, महसूल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई.
३२. निवड नस्ती.